Policy Service Payout Request Form पॉलिसी सेवा पेआउट विनंति फॉर्म



Photograph

छायाचित्र

For hassle free & Swift payouts, get your <u>BANK DETAILS</u> updated <u>NOW!!</u> कोणत्याही त्रासाशिवाय आणि स्विफ़्ट पेआउट्ससाठी आपले <u>बँक तपशील</u> अद्यतनित करा <u>आत्ता!!</u>

lmportant Information & Mandatorv d<u>ocuments:</u> महत्वाची माहिती आणि आवश्यक दस्तऐवज:

- Processing of the requests will be initiated on receipt of this form at any of our Company's touch points आमच्या कंपनीच्या कोणत्याही संपर्क स्थानांवर हा फॉर्म प्राप्त झाल्यावर या विनंतीची प्रक्रिया आरंभ केली जाईल
- At the me of request submission original ID Proof of the Policyholder to be mandatorily presented and all supporting proof/s & document/s submitted along with the request should be self-attested by the Policyholder विनंती सबिमेशनच्या वेळी पॉलिसी मालकाचा मूळ आयडी पुरावा देणे आवश्यक आहे आणि विनंतीसह सबिमेट केलेले सर्व समर्थित पुरावा/वे आणि दस्तऐवज पॉलिसी मालकाद्वारे स्वयं-साक्षांकित असणे आवश्यक आहे.

Cancelled cheque/ Bank pass book copy / Bank Statement bearing pre-printed account number, policyholder name and IFSC code. Kindly carry
original documents for verification at branch

पूर्व-मुद्रित खाते क्रमांक, पॉलिसीधारकाचे नाव आणि आयएफएससी कोड असलेले चेक / बँक पास बुक प्रत / बँक स्टेटमेंट. कृपया शाखेत पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे बाळगा

- Address Proof to be submitted for cases where duplicate policy document/ Indemnity given or there is a change in Address जेथे डुप्लिकेट पॉलिसी दस्तऐवज/क्षतिपूर्ति देण्यात आली आहे किंवा पत्त्यात बदल झाला आहे अशा प्रकरणांसाठी पत्त्याचा पुरावा सादर करावा.
- No objection certificate/Clearance certificate from the bank to be submitted for Met Loan Assure मेट लोन अश्यरसाठी बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र /क्लियरन्स प्रमाणपत्र
- In the event of Indemnity / DPD, please provide bank details same as inception <u>OR</u> proof of premium payment to PNB MetLife <u>OR</u> Original ID proof same as provided at the me of Proposal Login of the policyholder mandatorily to process your request faster
 - नुकसान भरपाई/डीपीडीच्या प्रसंगी,कृपया तात्काळ आपल्या विनंतीवर प्रक्रिया करण्यासाठी पॉलिसीधारकास अत्यावश्यक असलेल्या प्रस्ताव लॉगिनच्या वेळी सुरवातीला प्रदान केल्याप्रमाणे बँक विवरण <u>किंबा</u> पीएनबी मेटलाईफ प्रिमियम देय दिल्याचा पुरावा <u>किंबा</u> मुळ आयडी प्रदान करा.
- Original PD / Certificate of insurance (for Met Loan Assure) is required for processing of request. In case of loss / misplacement of PD, notarized indemnity with franking required and the PO should be physically present at the me of request submission
 - विनंतीची प्रक्रिया करण्यासाठी मुळ पीडी/विम्याचे प्रमाणपत्र (मेट लोन अश्युरसाठी) आवश्यक आहे. पीडी गमावल्यास/हरविल्यास, टपालखर्च माफ असल्याच्या खुणेसह नोटरीकृत क्षतिपूर्ती आवश्यक आहे आणि विनंती सादर करण्याच्यावेळी पीओ स्वत: हजर असावा.
- If application for Unit Linked Product is received up to 15:00 hrs IST on a business/ working day, the same day's unit value will be applicable while processing the request. However, if the application is received after 15:00 hrs, then the next declared NAV will be applicable

जर युनिट लिंक्ड प्रोडक्टसाठी व्यवसाय/कार्यालयीन दिवशी 15:00 hrs आयएसटी ला अर्ज प्राप्त झाला असल्यास, विनंतीची प्रक्रिया होत असताना त्याच दिवशीचे एकक मूल्य लागू होण्यायोग्य असेल. तथापि, जर अर्ज 15:00 वाजेनंतर प्राप्त झाला असेल तर पुढील एनएव्ही लागू करण्यायोग्य असेल.

- PNB MetLife can call for additional documentation if required आवश्यक असल्यास अतिरिक्त दस्तऐवजीकरणासाठी पीएनबी मेटलाईफ कॉल कर शकते.
- Please submit a self-attested PAN Card copy for updation of PAN No. Form 60 needs to be in PNB MetLife format if submitted in lieu of PAN Card कृपया पॅन क्र. अद्यतिनत करण्यासाठी स्वयं साक्षांकित पॅन कार्ड प्रत जमा करा. पॅन कार्डच्या जागी फॉर्म 60 जमा केला जात असल्यास तो पीएनबी मेटलाईफ प्रारूपात असायला हवा
- For third party submissions (anyone other than Policyholder), the following documents duly self-attested by the Policyholder are required to be submitted: तृतीय पक्ष सबमिशनसाठी (पॉलिसी मालकाव्यतिरिक्त कोणीही), पॉलिसी मालकाने स्वयं-स्वाक्षांकित केलेले खालील दस्तऐवज सादर करणे आवश्यक आहे:
 - A) Authorization letter from the Policyholder PMLI format, Self-Attested ID proof of the Policyholder (Mandatory) पॉलिसी मालकाकडून पीएमएलआय स्वरुपान प्राधिकार पत्र, पॉलिसी मालकाचे स्वत: साक्षांकित आयडी पुरावे (अत्यावश्यक)
 - B) Copy of Bank Statement having account number same as provided at the me of Proposal Login <u>or</u> प्रस्ताव लॉगिन करण्याच्या वेळी प्रदान केल्याप्रमाणे खाते क्रमांक असलेली बँक विवरणाची प्रत <u>किंबा</u>
 - C) Copy of Bank Statement reflecting premium paid to PNB MetLife <u>or</u> पीएनबी मेटलाइफला देय दिलेल्या प्रीमियम प्रतिर्विबित असलेली बँकेच्या विवरणाची मूळ प्रत**र्किवा**
- D) Original ID proof same as provided at the me of Proposal Login of the policyholder <u>or</u> पॉलिसी मालकाच्या प्रस्ताव लॉगिनच्या वेळी प्रदान केल्याप्रमाणे मूळ आयडी पुरावा <u>**किंवा**</u>
- E) Self-Attested ID proof like Passport/ Aadhaar Card*/ Driving License along with original of the same *If Aadhaar card is submitted, first 8 digits of Aadhaar no. needs to be masked स्वयं-साक्षांकित आयडी पुरावा जसे की पासपोर्ट/आधार कार्ड 'शेवाहन चालक परवाना त्यांच्या मूळ सोबत, 'जर आधार कार्ड असेल तर त्याचे पहिले आठ नंबर मास्क करावेत
- If request is submitted through Third Party along with Indemnity Bond or Duplicate Policy Document, either of B, C or D is mandatory जर बिनंती ततीय पक्षाद्वारे क्षतिपूर्ती बॉन्डसह किंवा इंप्लिकेट पॉलिसी डॉक्यमेंट मध्ये सबमिट केली गेली तर एकतर B. C किंवा D अत्यावश्यक आहे.
- Kindly fill the request form in Block letters कृपया विनंती फॉर्म मोठ्यालिपीच्या अक्षरात भरा

Policv Details: पॉलिसी तपशील:	
*Policy Number 1: *पॉलिसी क्रमांक 1: ***Application Number (Health Combi):* ******************************	
*Name of the Policyholder/ Claimant: *पॉलिसीधारकाचे/ दावाकर्त्यांचे नाव:	
	PAN No./ Form 60: पॅन कार्ड नंबर/फॉर्म 60:
	Nationality (Applicable for Non-Indian citizens):राष्ट्रीयता (भारतीय नसलेल्या नागरिकांसाठी लागू होण्याययोग्य):
*Are you Tax resident of any other country other than India? Yes ☐ No ☐ (If Yes, please fill up FATCA/ CRS questionnaire) *आपण भारताच्या व्यतिरिक्त इतर कोण्त्याही देशाचे करदाता निवासी आहात? होय ☐ नाही ☐ (जर हो असल्यास एफएटीसीए/सीआरएस प्रशन	नावली भरा)
*Is this policy assigned: Yes □ No □ If Yes, Assignee Name:	
*Is there a Change in Address: Yes 🗆 No 🗆 If yes, please submit separate request for address change along with valid proof *पत्त्यामध्ये काही बदल आहे का: होय 🗆 नाही 🗅 होय असल्यास, कृपया वैध पुराव्यासह पत्ता बदलासाठी विभक्त विनंती सबमिट करा	
*All fields are mandatory *सर्व फील्ड आवश्यक आहेत	
** Application number to be used for combi product. ** कॉम्बी उत्पादनासाठी वापरण्यात येणारा अर्ज क्रमांक.	
***Only last 4 digits of Aadhaar No. to be mentioned ***आधार कार्डीचे फक्त शेवटचे 4 डिजिट मेस्शन करा	

Think again before you surrender your Policy.... आपण आपली पॉलिसी सरेंडर करण्यापूर्वी विचार करा....

By surrendering this policy, you will lose its benefits too!!

ही पॉलिसी सरेंडर करुन आपण तिचे लाभ देखील गमवाल!!

		आपण फॉर्म भरण्यापूर्वी	stions, before you fill up the form. आपल्या स्वत:ला काही प्रश्न विचारा.		
			urrender or make a Partial Withdraw शेक पैसे काढणे का निवडू इच्छिता?	val?	
Funds Requirement निधींची आवश्यकता	☐ Policy did not meet expec पॉलिसीने अपेक्षा पूर्ण केल्या न				
	ontinuance Fund Movements: Pleas नांतरित करणे खंडित करणे: कृपया लागू ह				
□ Surrender and Payout सरेंडर आणि पेआउट		nce Fund Movement ारण खंडित करणे	☐ Surrender (Fund Transfer a सरेंडर करा (निश्ची हस्तांतरण अ		Foreclosure Payout जेर क्लोजर पेआउट
☐ Surrender (Fund Trans	sfer to new application/Policy no.)		☐ Auto-Foreclosure Payout (F	und Transfer to new application/Policy	no.)
Application Numl	अनुप्रयोग/पॉलिसी क्र. वर स्थानांतरित क per/ Policy Number where funds wil स्सी नंबर ज्यावर निधी हस्तांतरित केले ज	l be transferred:	•	ी नविन ॲप्लिकेशन/पॉलिसी मध्ये ट्रान्स्फर हो 	•
of 5 years, the total Fund Va p.a would be deducted duri (whichever is higher) <u>टीप:</u> मेट स्मार्ट प्वॅटिनमसाठी, 6व्या पॉलिसी वर्षाच्या सुरवार्त	ilue post deduction of discontinuance ng this period and thereafter, the cu मेट स्मार्ट चाइल्ड, मेट इझी सुपर ॲन्ड मेट पेपर्यंत खंडित करण्याच्या शुल्काच्या पुढील	charges will be credited to a dis stomer would be paid the fund धन समृदधी आणि इतर लागू होण्या कपातीचे एकूण निधी मूल्य खंडित '	continuance policy fund till the comm value available in discontinuation fun प्योग्य उत्पादनांसाठी (अटी आणि शर्तींमध्ये गॉलिसी निधी मध्ये जमा केले जाईल. या क	in T&C), in case of policy surrender/discor encement of 6th policy year. Only fund mo d or fund value calculated basis interest i उल्लेख केल्यानुसार) 5 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी जर ालावधीमध्ये आणि त्यानंतर केवळ प्र.व. @0.5 r निधी मूल्याचे (जे उच्चतम असते) देय दिले जाः	anagement charges @0.50% rates on SBI savings account पॉलिसी सरेंडर /खंडित केल्यास, 60% निधी व्यवस्थापक शुल्काची
<mark>आंशिक पैसे काढणे:</mark> कृपया □ Partial withdrawal an आंशिक पैसे काढणे आणि	पेआउट आंशि	ial withdrawal (Fund Transfer a ाक पैसे काढणे (निधी हस्तांतरण आ			
आंशिक पैसे काढणे (निधी • Application Numl अनुप्रयोग नंबर/पॉलि	निसी नंबर ज्यावर निधी हस्तांतरीत केले ज	रित करा) l be transferred: ातील:			
				किंवा % च्या स्वरुपात, खालील सारणीनुसा	
	Fund Option निधी पर्याय	%Withdrawal % पैसे काढणे	Fund Option निष्ठी पर्याय	%Withdrawal % पैसे काढणे	
	Preserver	७४ पस काढण	Accelerator	% पस काढण	
	संरक्षक Protector / Protector II		एक्सिलेरेटर Multiplier / Multiplier II		
	संरक्षक / संरक्षक II		गुणक / गुणक ॥		
	Moderator नियामक		Virtue / Virtue II प्रभाव / प्रभाव II		
	Balancer / Balancer II बॅलेन्सर / बॅलेन्सर		Total एकूण		
be terminated and applicab	L rtial withdrawal value is the maximu le surrender value would be paid. ग्रहण्याचे मूल्य हे जास्तीत जास्त पैसे काढ्र			in surrender value falling below the thre	
<mark>विनामूल्य पहाणे/रद्द करणे</mark> □ Free look Cancellation फ्री लुक रद्द करणे आणि पे					
फ्री लुक रद्द करणे (निधी	स्थानांतरण आणि नविन अनुप्रयोग)				
अनुप्रयोग नंबर/पॉलि	नसी नंबर ज्यावर निधी हस्तांतरित केले ज	ातील:			
इतर कारण, कृपया निर्दिष्ट करा					
<u>फ्री लुक बदल:</u> यासाठी निवडले	ला पर्याय: 🛘 उत्पादनातील बदल 🔻	आश्वस्त रक्कम 🛘 प्रीमियम मधील	emium □ Change in Mode □ Chan न बदल □ मोडमधील बदल □ अटीम	धील बदल	
Note: I understand and agree pay-out would be credited to	ee that: 1. For Free Look cancellation, to the loan account. 3. For Free Look	a valid reason for policy cancel changes the amount available	llation needs to be mentioned in the a	bsence of which PMLI may reject the requ rred to the New Application(s) 4. Medica	est. 2. For loan products the
<u>टीप:</u> मी समजतो आणि यासह उत्पादनांसाठी कर्ज खात्यामध्ये	icy shall be deducted from the premi सहमत आहे: 1.फ्री लुक रद्द करण्यासाठी, पे-आउट क्रेडिट केले जाईल, 3. फ्री लुक राठीच्या देय ग्रीमियम रक्कमेतृन कमी केली	पॉलिसी रद्द करण्यासाठी विनंती र बदलांसाठी वर्तमान पॉलिसीमध्ये उ	रह करु शकत असलेल्या पीएमएलआय च्य पलब्ध रक्कम नवीन अनुप्रयोग(गां)मध्ये हस्त	ा अनुपस्थितीमध्ये उल्लेख केलेले एक वैध कार नांतरित केली जाईल. 4.वैद्यकिय बदल (कोणते	ग असणे आवश्यक आहे. 2. कर्ज ही असल्यास) आणि पॉलिसीवर

	पात्र उत्पादनांसाठी लागू): <mark>कृपया ला</mark>	Please tick as applicable: (४): ागू होणाऱ्यावर खूण करा: (√):		
पूर्ण समझोता रक्कम Maturity FT to New Application				
नवीन अर्जांना मुदतपूर्ती एफटी ☐ Installment Option इसा पर्याय				
No. of Years for Settlement: समझोत्यासाठीचे वर्ष:				
Frequency of Payout:	al Half Yearly	☐ Quarterly	☐ Monthly	। दूर्वाचा ८क्कवारा
पेआउटची वारंवारता: वार्षिव A) Lump sum: % (Minimum of 2!		त्रैमासिक yout amount:	मासिक .%	
लमसम:% (किमान 25%) No of Years for Settlement:	•	री रक्कम: years)	. %	
समझोत्यासाठी वर्ष:	(कमाल 5 वर्षांपर्यंत)			
पर्याय 'A' आणि 'B' चे संयोजन				
Frequency of Payout: 🔲 Annu पेआउटची वारंवारता: वार्षिव		□ Quarterly त्रैमासिक	□ Monthly मासिक	
maturity.				nt maturity value will be arrived at unit price of the day of policy
<u>टीप:</u> उपकरणांची प्राप्ती न झाल्यास किंवा माझ्याद्व मूल्य पोहोचेल.	शरे झालेल्या संप्रेषणामधून उद्भविले	ल्या कोणत्याही नुकसानीस पीएनर्बा	जबाबदार राहणार नाही. मला	समजते की पॉलिसी परिपक्वतेच्या दिवसाच्या एकक किंमती पर्यंत परिपक्वता
Refund of Excess Premium: जास्तीत जास्त प्रीमियमचा परतावा:				
☐ Stop Pay/Re-Issue of Pending Payout: P पेय देणे थांबवा/प्रलंबित पेआउट पुन्हा जारी क		π (-/)		
☐ Stop Pay-Re-issue of Refund Cheque	☐ Pending Payor	ut		
परतावा चेकचे देय-पुन्हा जारी करणे थांबवा ☐ Stop Pay-Fund transfer to another Police	प्रलंबित पेआउट /			
दुसऱ्या पॉलिसीमध्ये देय-निधी हस्तांतरित कर Application Number / Policy Num		erred:		
अनुप्रयोग नंबर/पॉलिसी नंबर ज्यावर ी	नेधी ह्स्तांतरित केले जातील:			_
	eceipt of cheque ाप्त न होणे		Cheque validity over वेक वैधता समाप्त	□ others, please specify: इतर, कृपया निर्दिष्ट करा:
Transfer of Funds details: (Please tick as ap निधी हस्तांतरित करण्याचे तपशील: (कृपया लागू		□ Top Up □ । टॉप अप	Renewal Premium तुतनीकरण प्रीमियम	
Incase refund cheque has been returned, ple	ease share the details:	STIGHT	Zan iver survey	
यदाकदाचित चेक परतविला गेल्यास, कृपया तपर्श	ोल सामायिक करा:			
■ Cheque No: Cheque A	mount:			
चेक क्र.:चेकची रक्क	म :			
चेक क्र∴ चेकची रक्कः ■ Cheque No: Cheque A चेक क्र∴ चेकची रक्क	н: mount: 			
चेक क्र.:चेकची रक्क • Cheque No:	मः mount: मः mount:			
चेक क्र.: चेकची रक्कः ■ Cheque No: Cheque A चेक क्र.: चेकची रक्कः ■ Cheque No: Cheque A चेक क्र.: चेकची रक्कः □ Arefund of Unclaimed Amount: Please ti	मः			
चेक कः	मः	☐ Death Claim	☐ Servicing Payout (Su	urrender/Foreclosure /Maturity, etc.)
चेक क्र.: चेकची रक्कः Cheque No: Cheque A चेक क्र.: चेकची रक्कः Cheque No: Cheque A चेक क्र.: चेकची रक्कः Refund of Unclaimed Amount: Please ti दावा न केलेल्या रकमेचा परतावा: कृपया लागू New Business Refund Exces	मः	□ Death Claim मृत्यु दावा	□ Servicing Payout (Su सर्व्हिसिंग पेआउट (सर्रे	
चेक क.: चेकची रक्कः - Cheque No: Cheque A चेक क.: चेकची रक्कः - Cheque No: Cheque A चेक क.: चेकची रक्कः - Refund of Unclaimed Amount: Please ti दावा न केलेल्या रकमेचा परतावा: कृपया लाग्र New Business Refund	मः	□ Death Claim मृत्यु दावा to my bank ac	□ Servicing Payout (So सर्व्हिसिंग पेबाउट (सरें count details submitted alc	 urrender/Foreclosure /Maturity, etc.) डर/फोरक्लोजर/मॅच्युरीटी, इ.)
चेक क.: चेकची रक्कः - Cheque No: Cheque A चेक क.: चेकची रक्कः - Cheque No: Cheque A चेक क.: चेकची रक्कः - Refund of Unclaimed Amount: Please ti दावा न केलेल्या रकमेचा परतावा: कृपया लाग्र New Business Refund	मः mount: #: mount: #: ck as applicable: (√): होणाऱ्यावर खूण करा (√) s/Advance Renewal Premium आगाऊ नुतनीकरण प्रिमीयम ng in my Application / Policy no	☐ Death Claim मृत्यु दावा to my bank ad ो रक्कम सोबत जोडलेल्या बँक	□ Servicing Payout (So सर्व्हिसिंग पेबाउट (सरें count details submitted alc	 urrender/Foreclosure /Maturity, etc.) डर/फोरक्लोजर/मॅच्युरीटी, इ.) ung with this form <u>OR</u> transfer the said amount to my other Policy
चेक क.: चेकची रक्कः - Cheque No: Cheque A चेक क.: चेकची रक्कः - Cheque No: Cheque A चेक क.: चेकची रक्कः - Cheque No: Cheque A चेक क.: चेकची रक्कः - पेकची - Please ti	मः	□ Death Claim मृत्युदावा to my bank ad ो रक्कम सोबत जोडलेल्या बँक	□ Servicing Payout (Su सर्व्हिसिंग पेआउट (सरें count details submitted alc खात्यात जमा करावी र्किवा	 srrender/Foreclosure /Maturity, etc.) डर /फोरक्लोजर/मॅच्युरीटी, इ.) ang with this form <u>OR</u> transfer the said amount to my other Policy ही रक्कम माझ्या दुसऱ्या पॉलिसी नं. मध्ये जमा करण्यात यावी.
चेक कः चेकची रक्कः Cheque No: Cheque A चेक कः चेकची रक्कः Cheque No: Cheque A चेक कः चेकची रक्कः Cheque No: Cheque A चेक कः चेकची रक्कः Refund of Unclaimed Amount: Please ti दावा न केलेल्या रकमेचा परतावाः कृपया लाग् New Business Refund	मः	□ Death Claim मृत्यु दावा to my bank ac ो रक्कम सोबत जोडलेल्या बँक t nearest PNB MetLife Branch, j B MetLife Website as per the p	□ Servicing Payout (Su सर्व्हिसिंग पेआउट (सरें count details submitted alc खात्यात जमा करावी र्किवा post which refund to be trig	 srrender/Foreclosure /Maturity, etc.) डर/फोरक्लोजर/मॅच्युरीटी, इ.) ong with this form <u>OR</u> transfer the said amount to my other Policy ही रक्कम माझ्या दुसऱ्या पॉलिसी नं. मध्ये जमा करण्यात यावी.
चेक क.: चेकची रक्कः - Cheque No: Cheque A चेक क.: चेकची रक्कः - Cheque No: Cheque A चेक क.: चेकची रक्कः - Cheque No: Cheque A चेक क.: चेकची रक्कः - पेकची रक्कः - प्रावा न केलेल्या रकमेचा परतावा - प्रावा न केलेल्या रकमचेचा रक्काच	मः mount: मः mount: पः mount: पः ck as applicable: (४): होणाऱ्यावर खूण करा (√) s/Advance Renewal Premium आगाऊ नुतनीकरण प्रिमीयम ng in my Application / Policy no.	□ Death Claim मृत्यु दावा to my bank ac रेक्कम सोबत जोडलेल्या बँक t nearest PNB MetLife Branch, p B MetLife Website as per the p मेटलाईफ शाखेत जमा करावे, त्या	□ Servicing Payout (So सर्व्हिसिंग पेआउट (सर्रे count details submitted alc खात्यात जमा करावी र्किवा post which refund to be trig blicy contract and discharge tiaर दावा न केलेली रक्कम कस्ट	 srrender/Foreclosure /Maturity, etc.) डर/फोरक्लोजर/मॅच्युरीटी, इ.) ong with this form <u>OR</u> transfer the said amount to my other Policy ही रक्कम माझ्या दुसऱ्या पॉलिसी नं. मध्ये जमा करण्यात यावी.
चेक क.: चेकची रक्कः - Cheque No: Cheque A चेक क.: चेकची रक्कः - Cheque No: Cheque A चेक क.: चेकची रक्कः - Cheque No: Cheque A चेक क.: चेकची रक्कः - चेकची रक्कः - पेकची रक्कः - प्राचान केलेल्या रकमेचा परतावाः - प्राचान केलेल्या परतावाः - प्राचान केलेल्या रकमेचा परतावाः - प्राचान केलेल्या प्राचान विद्यालयाः - प्राचान केलेल्या रक्कः - प्राचान केलेल्या रकमेवा परतावाः - प्राचान केलेल्या रक्कः	मः mount: #: mount: #: ck as applicable: (४): होणाऱ्यावर खूण करा (√) s/Advance Renewal Premium आगाऊ नुतनीकरण प्रिमीयम ng in my Application / Policy no #ध्ये दावा न केलेली #ध्ये दावा न केलेली #ध्ये दावा न केलेली #ध्ये दावा में केलेली	□ Death Claim मृत्यु दावा to my bank ac ो रक्कम सोबत जोडलेल्या बँक t nearest PNB MetLife Branch, j B MetLife Website as per the p मेटलाईफ शाखेत जमा करावे, त्याः	□ Servicing Payout (So सर्व्हिसिंग पेआउट (सर्रे count details submitted alc खात्यात जमा करावी किंवा post which refund to be trig blicy contract and discharge in दावा न केलेली रक्कम कस्ट pplicable: (V):	 srrender/Foreclosure /Maturity, etc.) डर/फोरक्लोजर/मॅच्युरीटी, इ.) ong with this form <u>OR</u> transfer the said amount to my other Policy ही रक्कम माझ्या दुसऱ्या पॉलिसी नं. मध्ये जमा करण्यात यावी.
चेक क.: चेकची रक्कः Cheque No: Cheque A चेक क.: चेकची रक्कः Cheque No: पेकची रक्कः Cheque No: Cheque A चेक क.: चेकची रक्कः Refund of Unclaimed Amount: क्ष्मिया चिक्कः Refund of Unclaimed Amount: क्ष्मिया चार्याः New Business Refund	मः	□ Death Claim मृत्यु दावा to my bank ac t rearest PNB MetLife Branch, p B MetLife Website as per the p मेटलाईफ शाखेत जमा करावे, त्यार please tick as a) कृपया लागू असेल	Servicing Payout (So सर्व्हिसिंग पेआउट (सरें count details submitted alc realization जमा करावी <u>किंवा</u> post which refund to be trig policy contract and discharge riax दावा न केलेली रक्कम कस्ट pplicable: (V): रयाप्रमाणे खूण (√) करा. tion/ Policy no.) □ Casi	arrender/Foreclosure /Maturity, etc.) डर/फोरक्लोजर/मॅच्युरीटी, इ.) ong with this form <u>OR</u> transfer the said amount to my other Policy ही रक्कम माझ्या दुसऱ्या पॉलिसी नं. मध्ये जमा करण्यात यावी. gered from unclaimed fund to customer's account. I hereby agree e PNB MetLife in full satisfaction under this policy. मरच्या खात्यात जमा होईल. पॉलिसी करारानुसारपीएनबी मेटलाईफच्या
चेक क्र.: चेकची रक्कः - Cheque No:	मः	□ Death Claim मृत्यु दावा to my bank act aft to my bank act aft to my bank act aft permits to my bank act aft permits pe	Servicing Payout (So सर्व्हिसिंग पेआउट (सरें count details submitted alc खात्यात जमा करावी <u>किंवा</u> post which refund to be trig policy contract and discharge संतर दावा न केलेली रक्कम कस्ट pplicable: (♥): रयाप्रमाणे खूण (√) करा. tion/ Policy no.) ☐ Casi स्तातंरण) ☐ Casi	urrender/Foreclosure /Maturity, etc.) डर/फोरक्लोजर/मॅच्युरीटी, इ.) ang with this form <u>OR</u> transfer the said amount to my other Policy ही रक्कम माझ्या दुसऱ्या पॉलिसी नं. मध्ये जमा करण्यात यावी. gered from unclaimed fund to customer's account. I hereby agree a PNB MetLife in full satisfaction under this policy. मरच्या खात्यात जमा होईल. पॉलिसी करारानुसारपीएनबी मेटलाईफच्या
चेक क.: चेकची रक्कः Cheque No: Cheque A चेक क.: चेकची रक्कः Cheque No: पेकची रक्कः Cheque No: Cheque A चेक क.: चेकची रक्कः Refund of Unclaimed Amount: चेकची रक्कः New Business Refund चिझनेस परतावा चिझनेस चिझनेस परतावा चिझनेस च	मः	□ Death Claim मृत्यु दावा to my bank act t rearest PNB MetLife Branch, B MetLife Website as per the p मेटलाईफ शाखेत जमा करावे, त्यार p Please tick as a) कृपया लागू असेल (Fund Transfer to new Applica	Servicing Payout (So सर्व्हिसिंग पेआउट (सरें count details submitted alc खात्यात जमा करावी <u>किंवा</u> post which refund to be trig policy contract and discharge संतर दावा न केलेली रक्कम कस्ट pplicable: (♥): रयाप्रमाणे खूण (√) करा. tion/ Policy no.) ☐ Casi स्तातंरण) ☐ Casi	urrender/Foreclosure /Maturity, etc.) डर/फोरक्लोजर/मॅच्युरीटी, इ.) ang with this form <u>OR</u> transfer the said amount to my other Policy ही रक्कम माझ्या दुसऱ्या पॉलिसी नं. मध्ये जमा करण्यात यावी. gered from unclaimed fund to customer's account. I hereby agree a PNB MetLife in full satisfaction under this policy. सरच्या खात्यात जमा होईल. पॉलिसी करारानुसारपीएनबी मेटलाईफच्या
चेक क्र.: चेकची रक्कः Cheque No: Cheque A चेक क्र.: चेकची रक्कः Cheque No: केकची रक्कः Cheque No: Cheque A चेक क्र.: चेकची रक्कः Refund of Unclaimed Amount: चेकची रक्कः पवा न केलेल्या रकमेचा परतावाः कृपया लागू New Business Refund	मः	□ Death Claim मृत्यु दावा to my bank act t rearest PNB MetLife Branch, B MetLife Website as per the p मेटलाईफ शाखेत जमा करावे, त्यार p Please tick as a) कृपया लागू असेल (Fund Transfer to new Applica	Servicing Payout (So सर्व्हिसिंग पेआउट (सरें count details submitted alc खात्यात जमा करावी <u>किंवा</u> post which refund to be trig policy contract and discharge संतर दावा न केलेली रक्कम कस्ट pplicable: (♥): रयाप्रमाणे खूण (√) करा. tion/ Policy no.) ☐ Casi स्तातंरण) ☐ Casi	urrender/Foreclosure /Maturity, etc.) डर/फोरक्लोजर/मॅच्युरीटी, इ.) ang with this form <u>OR</u> transfer the said amount to my other Policy ही रक्कम माझ्या दुसऱ्या पॉलिसी नं. मध्ये जमा करण्यात यावी. gered from unclaimed fund to customer's account. I hereby agree a PNB MetLife in full satisfaction under this policy. मरच्या खात्यात जमा होईल. पॉलिसी करारानुसारपीएनबी मेटलाईफच्या
चेक क.: चेकची रक्कः Cheque No: Cheque A चेक क.: चेकची रक्कः Cheque No: A चेकची रक्कः Cheque No: A चेकची रक्कः Cheque No: Cheque A चेक क.: चेकची रक्कः Refund of Unclaimed Amount: Please ti दावा न केलेल्या रकमेचा परतावा: कृपया चागृ New Business Refund	मः	□ Death Claim मृत्यु दावा to my bank act t rearest PNB MetLife Branch, B MetLife Website as per the p मेटलाईफ शाखेत जमा करावे, त्यार p Please tick as a) कृपया लागू असेल (Fund Transfer to new Applica	Servicing Payout (So सर्व्हिसिंग पेआउट (सरें count details submitted alc खात्यात जमा करावी <u>किंवा</u> post which refund to be trig policy contract and discharge संतर दावा न केलेली रक्कम कस्ट pplicable: (♥): रयाप्रमाणे खूण (√) करा. tion/ Policy no.) ☐ Casi स्तातंरण) ☐ Casi	urrender/Foreclosure /Maturity, etc.) डर/फोरक्लोजर/मॅच्युरीटी, इ.) ang with this form <u>OR</u> transfer the said amount to my other Policy ही रक्कम माझ्या दुसऱ्या पॉलिसी नं. मध्ये जमा करण्यात यावी. gered from unclaimed fund to customer's account. I hereby agree a PNB MetLife in full satisfaction under this policy. सरच्या खात्यात जमा होईल. पॉलिसी करारानुसारपीएनबी मेटलाईफच्या
चेक क.: चेकची रक्कः - Cheque No: Cheque A चेक क.: चेकची रक्कः - Cheque No: A चेकची रक्कः - Cheque No: Cheque A चेक क.: चेकची रक्कः - Cheque No: A चेकची रक्कः - Cheque Mo: Cheque A चेक क.: चेकची रक्कः - पेकची रक्कः - पेकची रक्कः - पेकची रक्कः - पेकची प्रतावा - New Business Refund	मः	☐ Death Claim मृत्यु दावा to my bank act i रक्कम सोवत जोडलेल्या वॅक t nearest PNB MetLife Branch, p B MetLife Website as per the p मेटलाईफ शाखेत जमा करावे, त्याः] Please tick as a] कृपया लागू असेल (Fund Transfer to new Applica ोन अर्जाला/पॉलिसी क्र. ला निधी ह	Servicing Payout (So सर्व्हिसिंग पेआउट (सरें count details submitted alc खात्यात जमा करावी किंवा post which refund to be trig policy contract and discharge हंतर दावा न केलेली रक्कम कस्ट pplicable: (♥): रयाप्रमाणे खूण (√) करा. tion/ Policy no.) ☐ Casi स्तातंरण) ☐ Casi	urrender/Foreclosure /Maturity, etc.) डर/फोरक्लोजर/मॅच्युरीटी, इ.) ang with this form OR transfer the said amount to my other Policy ही रक्कम माझ्या दुसऱ्या पॉलिसी नं. मध्ये जमा करण्यात यावी. gered from unclaimed fund to customer's account. I hereby agree e PNB MetLife in full satisfaction under this policy. मरच्या खात्यात जमा होईल. पॉलिसी करारानुसारपीएनबी मेटलाईफच्या an Bonus withdrawal (Fund Transfer and part payout) बोनस काढून घेणे (निधी हस्तांतरण आणि भाग पेआउट)
चेक क.: चेकची रक्कः - Cheque No:	मः	☐ Death Claim मृत्यु दावा to my bank act it रक्कम सोवत जोडलेल्या वँक t nearest PNB MetLife Branch, , B MetLife Website as per the p मेटलाईफ शाखेत जमा करावे, त्याः] Please tick as a] कृपया लागू असेल (Fund Transfer to new Applica ोन अर्जाला/पॉलिसी क्र. ला निधी ह	Servicing Payout (So सर्व्हिसिंग पेआउट (सरें count details submitted alc खात्यात जमा करावी किंवा post which refund to be trig policy contract and discharge हंतर दावा न केलेली रक्कम कस्ट pplicable: (♥): रयाप्रमाणे ख्ण (√) करा. tion/ Policy no.) ☐ Casi स्तातंरण) ☐ Casi	urrender/Foreclosure /Maturity, etc.) डर/फोरक्लोजर/मॅच्युरीटी, इ.) ang with this form OR transfer the said amount to my other Policy ही रक्कम माझ्या दुसऱ्या पॉलिसी नं. मध्ये जमा करण्यात यावी. gered from unclaimed fund to customer's account. I hereby agree e PNB MetLife in full satisfaction under this policy. मरच्या खात्यात जमा होईल. पॉलिसी करारानुसारपीएनबी मेटलाईफच्या th Bonus withdrawal (Fund Transfer and part payout) बोनस काढून घेणे (निधी हस्तांतरण आणि भाग पेआउट)
चेक क.: चेकची रक्कः - Cheque No:	मः	☐ Death Claim मृत्यु दावा to my bank act it रक्कम सोवत जोडलेल्या वँक t nearest PNB MetLife Branch, p B MetLife Website as per the p मेटलाईफ शाखेत जमा करावे, त्याः] Please tick as a] कृपया लागू असेल (Fund Transfer to new Applica ोन अर्जाला/पॉलिसी क्र. ला निधी ह	Servicing Payout (So सर्व्हिसिंग पेआउट (सरें count details submitted alc खात्यात जमा करावी <u>किंवा</u> post which refund to be trig policy contract and discharge int दावा न केलेली रक्कम कस्ट pplicable: (♥): रयाप्रमाणे ख्ण (√) करा. tion/ Policy no.) ☐ Casi स्तातंरण) ☐ Casi	arrender/Foreclosure /Maturity, etc.) sर/फोरक्लोजर/मॅच्युरीटी, इ.) ang with this form <u>OR</u> transfer the said amount to my other Policy ही रक्कम माझ्या दुसऱ्या पॉलिसी नं. मध्ये जमा करण्यात यावी. gered from unclaimed fund to customer's account. I hereby agree PNB Mettife in full satisfaction under this policy. मरच्या खात्यात जमा होईल. पॉलिसी करारानुसारपीएनबी मेटलाईफच्या th Bonus withdrawal (Fund Transfer and part payout) बोनस काढून घेणे (निधी हस्तांतरण आणि भाग पेआउट)

T P MIN 'III					
IFSC Code:		M	ICR Code:		
आयएफएससी कोड:		ए	मआयसीआर कोड:		
Bank Account Type: बँकेचा खाते प्रकार:	Savings □ बचत □	Current □ चालू □	NRE* □ एनाआरई* □	NRO □ एनआरओ □	
		er Declaration - R	epatriation Request & I	Bank Certificate of all premiun	ns being paid through NRE account for Repatriation <u>OR</u> Bank stat
ting all premium paid entrie ।रई ग्राहकांच्या बाबतीत, कृपय		गवर्तन विनंती आणि	ो एनआरई खात्यामार्फत दे	य दिले जात असलेल्या सर्व प्रीमिय	म्ससाठी बँक प्रमाणपत्र प्रदान करा सर्व प्रीमियमचे देय दील्याच्या नोंदी दः
र्तिन <u>र्किंवा</u> बँक विवरण.					
erstand that PNB MetLife sh that PNB MetLife reserves t n: अपूर्ण किंवा चुकीच्या माहिती;	nall not be held respo the right to use any a मुळे कोण्त्याही कारणास्त घोणतेही देय न मिळण्यास	nsible for any no Iternative payout व विलंब झाल्यास f गठी मी पीएनबी मेट	n-receipt of payment or method in case the requ केंवा अंमलात न आणल्यासव लाइफला जबाबदार धरणार	n account of wrong/ incorrect, uisite information for direct cre इ, मी पीएनबी मेटलाइफला कोणत्य, र नाही. तसेच मी समजतो आणि सह	all not hold PNB MetLife responsible in any manner whatsoever. Fi l incomplete information given by me in this form. Also understar edit is not received or if the request is rejected by the bank. ाही बाबतीत जबाबदार धरणार नाही. यापुढे, मी समजतो/समजते की या अर्जा मत आहे की थेट क्रेडिटसाठी विनंतीकत्यिची आवश्यक माहिती प्राप्त न झाल्या
t including on account of any तीवर लागू होण्यायोग्य असलेल्य ांसाठी पूर्णत: मी जबाबदार असे stand that PNB MetLife will ited commercial calls/ e-mai	y incorrect or incomp मासर्व पॉलिसी अटी आ ल. I be communicating t ils and my request ca	lete details conta णि शर्तींचे वाचन वे hrough telephon n be rejected in c	ined herein. ज्याचे आणि त्या मला सम e calls, SMS, or emails ase of non-contactabilit	 गजले असल्याची मी पुष्टी करतो अ for providing details of transa y.	nd I shall be solely responsible for all the consequences arising ou ाणि यात असलेल्या कोणत्याही चुकीच्या किंवा अपूर्ण तपशीलामुळे उद्भवण actions, payment reminders, etc. and that these shall not be cons प्रेषण करेल आणि हे अनपेक्षित व्यावसायिक कॉल्स/ई-मेल्स म्हणून केले जाण
नजत का हस्तातरणाच तपशाल, पर्क करण्याची क्षमता नसल्यासः			नबा मटलाइफ टालफान का -	ल्स, एसएमएस किवा इमल द्वार स	प्रषण करले आणि हे अनेपाक्षते व्यावसायिक केल्सि/इ-मेल्स म्हणून केले जाण
					ix reporting requirements in any country other than India, I/we un o. Ltd, Policy with the relevant Indian tax authorities who may sh
ation with the relevant overs	seas competent author	oritv.			त वगळता अन्य कोणत्याही देशात कर अहवाल देण्याच्या आवश्यकतेच्या अ
स, मी / आम्ही समजतो की पीएन	ाबी मेटलाइफ इंडिया वि	मा को. लि, माझ्या <i>।</i>			त वर्गळता जरव कारारवाहा बसात कर अहवारा वरवाच्या आवस्यकार व्या लिसीची माहिती संबंधित भारती प्राधिकरणाशी संबंधित माहिती सामायिक
भारतीय कर प्राधिकरणाबरोबर	सामायिक करणे आवश्य	ाक आहे. -			
Signature/Left Hand Thumb	n Impression		Signature/Left Hand Th	humh Impression of	Signature/Left Hand Thumb Impression of Assigne
of Policyholder/Clair	mant		Joint Life (Se	cond Life)	(Required in case of Absolute assignment of Policy
पॉलिसी धारकाची स्वाक्षरी/डा अंगठ्याचा ठसा/दावेग	· ·		संयुक्त (दुसऱ्या) पॉ स्वाक्षरी/डाव्या हाताच		नियुक्त केलेल्या व्यक्तीची स्वाक्षरी/डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा (पॉलिसीच्या पूर्ण नियक्तीच्या बाबती
					आवश्यक)
For conditionally assigned po र्णपणे अभिहस्तांकित केलेल्य पॉर्गि		•	, ,		
DD-MM-YYYY	नवावाधा, १४५वा जामर	१९रतामधा जाग जा	महस्तामगम् वाद्वार स्वाय	राष्ट्रार गला याचा	Place:
DD-MM-YYYY	ection 104DA of the le	somo Tay Act 10	61 If your policy is not	avamnt undar Saction 10/100)	ठिकाण:of the Income Tax Act and Gross payment exceeds INR 99,999 in
in amount equivalent to 5% c ies. In case your PAN is not re	on 'net income' would egistered with PNB M	d be deducted at . etLife, a higher ro	source (TDS) and deposi ate of TDS (20%) will be	ited into the Central Governme applicable as per the income t	of the internite Tux Act and Gloss pupiline Exceeds that 9393 in Jent treasury. A TDS certificate would be issued to you within the st ax regulations and therefore, we request you to submit a copy of yes are as per Income Tax Act and are subject to amendments made
	च्या समतुल्य रक्कम येथे	कपात केली जाईल	आणि 'केंद्र सरकारच्या' को	पात जमा केली जाईल. निर्धारित	क्लम 10(10D)अंतर्गत मुक्त नसल्यास, एका आर्थिक वर्षात आयएनाआर 99, वेळे अंतर्गर आपल्यासाठी एक टीडीएस प्रमाणपत्र जारी केले जाईल. जर अ त आपल्यास सादर करता येणार नाही. अनिवासी ग्राहकांसाठी कायदा 1961
					त आपरप्यास सादर करता यणार नाहा. आनयासा ग्राहकासाठा कायदा 1901
ी मेटलाईफ सह नोंदणीकृत नसेल सार टीडीएस लागू आहे.टटीडीएर Section 139AA of the Incom Il become inoperative.Failur	स दर आयकर कायद्यानुस e Tax Act 1961, it is n re to link will also attr nded. Please ensure y	गर आहेत आणि त्या nandatory to link ract a higher TDS	r वेळोवेळी केलेल्या सुधारण your Permanent Accou rate. If you link after 31	गांच्या अधीन आहेत. nt Number (PAN) with your Aa Lst March 2022, late fees INR S	adhaar by 31 March'23. If not linked by 31 March'23, the PAN pro 500 is applicable till 30 June 2022 and thereafter INR 1,000. Also r
ि मेटलाईफ सह नोंदणीकृत नसेल सार टीडीएस लागू आहे. टीडीएर Section 139AA of the Income Il become inoperative. Failur Ice deducted cannot be refu of the linkage of your PAN w मर अधिनियम, 1961 च्या कलम र आपण 31 मार्च 2022 नंतर हि हि। पॉलिसीशी संबंधित पेआइ	स दर आयकर कायद्यानुस् e Tax Act 1961, it is n re to link will also attr nded. Please ensure v ith Aadhaar. 139AA नुसार, 31 मा लेंक केले तर विलंब शुल्ब उट विनंत्या उपस्थित	गर आहेत आणि त्या nandatory to link ract a higher TDS your PAN is linked र्च 2023 पर्यंत तुमर ह 30 जून 2022 पर	r बेळोबेळी केलेल्या सुधारण your Permanent Accou rate. If you link after 31 d with Aadhaar before r मा स्थायी खाते क्रमांक (पॅन् प्रैंत 500 रुपये आणि त्यानंत्र	गंच्या अधीन आहेत. nt Number (PAN) with your Aa Lst March 2022, late fees INR S aising any policy related payo) तुमच्या आधारबरोबर संलग्न करां तर 1,000 रुपये लागू आहे. तसेच	a आपल्यास सायर करता यणार साहा. आगवासा ग्राहकासाठा कायदा 1961 adhaar by 31 March'23. If not linked by 31 March'23, the PAN pro 500 is applicable till 30 June 2022 and thereafter INR 1,000. Also n ut requests. Please visit https://eportal.incometax.gov.in website गे अनिवार्य आहे. 31 मार्च 2023 पर्यंत संलग्न न केल्यास, तुम्ही दिलेला पॅन नोंद घ्या की एकदा टीडीएस कापल्यानंतर तो परत दिला जाऊ शकणार नाः त. तुमच्या पॅनच्या आधारबरोबरच्या संलग्नतेची स्थिती तपासण्यासाठ
ि मेटलाईफ सह नोंदणीकृत नसेल सार टीडीएस लागू आहे. टीडीएर Section 139AA of the Income Il become inoperative. Failur nce deducted cannot be refu of the linkage of your PAN w कर अधिनियम, 1961 च्या कलम र आपण 31 मार्च 2022 नंतर वि ही पॉलिसीशी संबंधित पेआउ //eportal.incometax.gov.in a 206AB of Income Tax Act 19 50,000 or more in the previc or TDS would be refunded no	स दर आयकर कायद्यां नुस् e Tax Act 1961, it is n re to link will also attr nded. Please ensure y ith Aadhaar. 139AA नुसार, 31 मार लेंक केले तर विलंब शुल्ब उट विनंत्या उपस्थित ला भेट द्या. 961 ('Act') introduced bus year. For Non-RO r TDS certificate issue	गार आहेत आणि त्या nandatory to link cact a higher TDS your PAN is linked वे 2023 पर्यंत तुमच क 30 जून 2022 पर करण्यापूर्वी तुमच I with effect from I filers, TDS will b d for non-PAN ca	r बेळोबेळी केलेल्या सुधारण, your Permanent Accou rate. If you link after 31 d with Aadhaar before r मा स्थायी खाते क्रमांक (पॅन् ग्रँत 500 रुपये आणि त्यानंत । पॅन आधारबरोबर संल 1 July 2021 to provide e applicable at twice the ses. Please note that TC	nt ज्या अधीन आहेत. nt Number (PAN) with your Aalst March 2022, late fees INR Saising any policy related payo) तुमच्या आधारबरोबर संलग्न करा तर 1,000 रुपये लागू आहे. तसेच । ग्रा केला आहे याची खात्री कर for higher tax deducted at sou e rate mentioned in the Act i.e Sapplicable only on Section 1	adhaar by 31 March'23. If not linked by 31 March'23, the PAN pro 500 is applicable till 30 June 2022 and thereafter INR 1,000. Also rut requests. Please visit https://eportal.incometax.gov.in website ये अनिवार्य आहे. 31 मार्च 2023 पर्यंत संलग्न न केल्यास, तुम्ही दिलेला पॅन नोंद घ्या की एकदा टीडीएस कापल्यानंतर तो परत दिला जाऊ शकणार नाः तुमच्या पॅनच्या आधारबरोबरच्या संलग्नतेची स्थिती तपासण्यासार कार (ROI) rates if any person does not file returns of income (ROI) a., 10% (Actual rate 5%). If there is no PAN available TDS @ 20% do 0(10D) non-qualifying policies.
में मेटलाईफ सह नोंदणीकृत नसेल सार टीडीएस लागू आहे. टीडीएर Section 139AA of the Income Il become inoperative. Failur nce deducted cannot be refui of the linkage of your PAN w मर अधिनियम, 1961 च्या कलम र आपण 31 मार्च 2022 नंतर ि हो पॉलिसीशी संबंधित पेआइ //eportal.incometax.gov.in n 206AB of Income Tax Act 19 50,000 or more in the previce or TDS would be refunded nor	स दर आयकर कायद्यां नुस् e Tax Act 1961, it is n re to link will also attr nded. Please ensure y iith Aadhaar. 139AA नुसार, 31 मा लेंक केले तर विलंब शुल्ब उट विनंत्या उपस्थित ला भेट द्या. 961 ('Act') introduced bus year. For Non-RO r TDS certificate issue 206AB 1961 जुलै 20	गार आहेत आणि त्या nandatory to link cact a higher TDS your PAN is linked र्व 2023 पर्यंत तुमक ह 30 जून 2022 पर करण्यापूर्वी तुमच I with effect from I filers, TDS will b d for non-PAN ca 021 पासून लागू कर	r बेळोबेळी केलेल्या सुधारण, your Permanent Accourate. If you link after 31 d with Aadhaar before r सिंग्य के स्थायी खाते क्रमांक (पॅन्य के 500 रुपये आणि त्यानंत पॅन आधारबरोबर संल 1 July 2021 to provide e applicable at twice the ses. Please note that TC एयात आले आहे, जेणेकरून	nt Number (PAN) with your Aa Lst March 2022, late fees INR Saising any policy related payo) तुमच्या आधारबरोबर संलग्न करर तर 1,000 रुपये लागू आहे. तसेच ग्ना केला आहे याची खात्री कर for higher tax deducted at sou e rate mentioned in the Act i.e os applicable only on Section 1 कोणत्याही व्यक्तीने मागील वर्षात	adhaar by 31 March'23. If not linked by 31 March'23, the PAN pro 500 is applicable till 30 June 2022 and thereafter INR 1,000. Also rut requests. Please visit https://eportal.incometax.gov.in website ये अनिवार्य आहे. 31 मार्च 2023 पर्यंत संलग्न न केल्यास, तुम्ही दिलेला पॅन नोंद घ्या की एकदा टीडीएस कापल्यानंतर तो परत दिला जाऊ शकणार ना त. तुमच्या पॅनच्या आधारबरोबरच्या संलग्नतेची स्थिती तपासण्यासार (त्राप्त कापल्यासार का प्रकार का अधारबरोबरच्या संलग्नतेची स्थिती तपासण्यासार (त्राप्त कापल्यासार का (ROI) (Actual rate 5%). If there is no PAN available TDS @ 20% d (0(10D) non-qualifying policies. 50,000 रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचे उत्पन्नाचे विवरणपत्र (आरओअ
में मेटलाईफ सह नोंदणीकृत नसेल सार टीडीएस लागू आहे. टीडीएर Section 139AA of the Income Il become inoperative. Failur nce deducted cannot be refui of the linkage of your PAN w तर अधिनियम, 1961 च्या कलम र आपण 31 मार्च 2022 नंतर ि हो पॉलिसीशी संबंधित पेआइ //eportal.incometax.gov.in n 206AB of Income Tax Act 19 50,000 or more in the previc or TDS would be refunded nor e कायदा 1961 ('ऑक्ट') चे कलम स न भरल्यास स्त्रोतावर जास्त कर	स दर आयकर कायद्यानुस् e Tax Act 1961, it is n re to link will also attr nded. Please ensure y ith Aadhaar. 139AA नुसार, 31 मा लेंक केले तर विलंब शुल्ब उट विनंत्या उपस्थित ला भेट द्या. 961 ('Act') introduced bus year. For Non-RO r TDS certificate issue 206AB 1961 जुलै 20 र कपात (टीडीएस) दरांच	गर आहेत आणि त्या nandatory to link cact a higher TDS your PAN is linked र्व 2023 पर्यंत तुमक ह 30 जून 2022 पर करण्यापूर्वी तुमच d with effect from I filers, TDS will b d for non-PAN ca 021 पासून लागू कर पी तरतूद केली जाई	r वेळोवेळी केलेल्या सुधारण, your Permanent Accourate. If you link after 31 d with Aadhaar before r सिंग के किया के स्थायी खाते क्रमांक (पॅन पॅंन 500 रुपये आणि त्यानंत पॅन आधारबरोबर संल 1 July 2021 to provide e applicable at twice the ses. Please note that TC एयात आले आहे, जेणेकरून ल. नॉन-आरओआय फाईलर	nt ज्या अधीन आहेत. nt Number (PAN) with your Act Lst March 2022, late fees INR 5 aising any policy related payo) तुमच्या आधारबरोबर संलग्न कररे तर 1,000 रुपये लागू आहे. तसेच ग्न केला आहे याची खात्री कर for higher tax deducted at soce rate mentioned in the Act i.e DS applicable only on Section 1 कोणत्याही व्यक्तीने मागील वर्षात कीलाठी, टीडीएस कायद्यात नमूद के	adhaar by 31 March'23. If not linked by 31 March'23, the PAN pro 500 is applicable till 30 June 2022 and thereafter INR 1,000. Also rut requests. Please visit https://eportal.incometax.gov.in website if अनिवार्य आहे. 31 मार्च 2023 पर्यंत संलग्न न केल्यास, तुम्ही दिलेला पॅन नोंद घ्या की एकदा टीडीएस कापल्यानंतर तो परत दिला जाऊ शकणार ना त. तुमच्या पॅनच्या आधारबरोबरच्या संलग्नतेची स्थिती तपासण्यासार (ITC) rates if any person does not file returns of income (ROI) 2., 10% (Actual rate 5%). If there is no PAN available TDS @ 20% do(10D) non-qualifying policies. 50,000 रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचे उत्पन्नाचे विवरणपत्र (आरओअ लेल्या दराच्या दुप्पट म्हणजे, 10% (वास्तविक दर 5%) लागू होईल. जर पॅन्
में मेटलाईफ सह नोंदणीकृत नसेल सार टीडीएस लागू आहे. टीडीएर Section 139AA of the Income Il become inoperative. Failur nce deducted cannot be refu of the linkage of your PAN w कर अधिनियम, 1961 च्या कलम र आपण 31 मार्च 2022 नंतर वि ही पॉलिसीशी संबंधित पेआक प्रि (Peportal.incometax.gov.in का 206AB of Income Tax Act 19 50,000 or more in the previous or TDS would be refunded not का वायदा 1961 ('ऑक्ट') चे कलम म न भरल्यास स्त्रोतावर जास्त कर र TDS @ 20% वजा केले. टीड	स दर आयकर कायद्यां नुस् e Tax Act 1961, it is n re to link will also attr nded. Please ensure y ith Aadhaar. 139AA नुसार, 31 मार् लेंक केले तर विलंब शुल्ब उट विनंत्या उपस्थित ला भेट द्या. 961 ('Act') introduced ous year. For Non-RO r TDS certificate issue 206AB 1961 जुलै 20 र कपात (टीडीएस) दरांच डीएस परत केला जाणार	गर आहेत आणि त्या nandatory to link cact a higher TDS your PAN is linked र्च 2023 पर्यंत तुमच क 30 जून 2022 पर करण्यापूर्वी तुमच d with effect from l filers, TDS will b d for non-PAN ca 121 पासून लागू कर तातरतूद केली जाई नाही किंवा नॉन-पॅ	r बेळोबेळी केलेल्या सुधारण, your Permanent Accourate. If you link after 31 d with Aadhaar before ran स्थायी खाते क्रमांक (पॅन् ग्रॅंग 500 रुपये आणि त्यानंत पॅन आधारबरोबर संल 1 July 2021 to provide e applicable at twice the ses. Please note that TC ण्यात आले आहे, जेणेकरून त. नॉन-आरओआय फाईलस्न प्रकरणांसाठी टीडीएस प्र	nt अधीन आहेत. nt Number (PAN) with your Aalst March 2022, late fees INR Saising any policy related payo) तुमच्या आधारबरोबर संलग्न करा तर 1,000 रुपये लागू आहे. तसेच एप्र केला आहे याची खात्री कर for higher tax deducted at sou e rate mentioned in the Act i.e DS applicable only on Section 1 कोणत्याही व्यक्तीने मागील वर्षात र्ससाठी, टीडीएस कायद्यात नसूद के माणपत्र दिले जाणार नाही. कृपया	adhaar by 31 March'23. If not linked by 31 March'23, the PAN pro 500 is applicable till 30 June 2022 and thereafter INR 1,000. Also rut requests. Please visit https://eportal.incometax.gov.in website ये अनिवार्य आहे. 31 मार्च 2023 पर्यंत संलग्न न केल्यास, तुम्ही दिलेला पॅन नोंद घ्या की एकदा टीडीएस कापल्यानंतर तो परत दिला जाऊ शकणार ना त. तुमच्या पॅनच्या आधारबरोबरच्या संलग्नतेची स्थिती तपासण्यासात त. तुमच्या पॅनच्या वाद्याह अधारबरच्या हे का PAN available TDS @ 20% d 0(10D) non-qualifying policies. 50,000 रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचे उत्पन्नाचे विवरणपत्र (आरओअ लेल्या दराच्या दुप्पट म्हणजे, 10% (वास्तविक दर 5%) लागू होईल. जर पॅन्लक्षात घ्या की टीडीएस केवळ कलम 10 (10 डी) गैर-पात्रता धोरणांवर ल
में मेटलाईफ सह नोंदणीकृत नसेल सार टीडीएस लागू आहे. टीडीएर Section 139AA of the Income Il become inoperative. Failur nce deducted cannot be refu of the linkage of your PAN w कर अधिनियम, 1961 च्या कलम र आपण 31 मार्च 2022 नंतर वि ही पॉलिसीशी संबंधित पेआक प्रि (Peportal.incometax.gov.in का 206AB of Income Tax Act 19 50,000 or more in the previous or TDS would be refunded not का वायदा 1961 ('ऑक्ट') चे कलम म न भरल्यास स्त्रोतावर जास्त कर र TDS @ 20% वजा केले. टीड	स दर आयकर कायद्यां नुस् e Tax Act 1961, it is n re to link will also attr nded. Please ensure y ith Aadhaar. 139AA नुसार, 31 मान् लेंक केले तर विलंब शुल्ब उट विनंत्या उपस्थित ला भेट द्या. 961 ('Act') introduced bus year. For Non-RO r TDS certificate issue 206AB 1961 जुलै 20 र कपात (टीडीएस) दरांच डीएस परत केला जाणार	तार आहेत आणि त्या. nandatory to link cact a higher TDS your PAN is linked व 2023 पर्यंत तुमन् क 30 जून 2022 पर करण्यापूर्वी तुमन् d with effect from l filers, TDS will b d for non-PAN ca 21 पासून लागू कर ा तरतूद केली जाई नाही किंवा नॉन-पॅ	r वेळोवेळी केलेल्या सुधारण, your Permanent Accourate. If you link after 31 d with Aadhaar before r मा स्थायी खाते क्रमांक (पॅन् गॅंत 500 रुपये आणि त्यानंत पॅन आधारबरोबर संल 1 July 2021 to provide e applicable at twice the ses. Please note that TC ण्यात आले आहे, जेणेकरून ज. नॉन-आरओआय फाईलस्न प्रकरणांसाठी टीडीएस प्र the form of a thumb ir	nt अधीन आहेत. nt Number (PAN) with your Aalst March 2022, late fees INR Saising any policy related payo) तुमच्या आधारबरोबर संलग्न करा तर 1,000 रुपये लागू आहे. तसेच ग्ना केला आहे याची खात्री कर for higher tax deducted at social erate mentioned in the Actile Sapplicable only on Section 1 कोणत्याही व्यक्तीने मागील वर्षात संसाठी, टीडीएस कायद्यात नमूद के माणपत्र दिले जाणार नाही. कृपया	adhaar by 31 March'23. If not linked by 31 March'23, the PAN pro 500 is applicable till 30 June 2022 and thereafter INR 1,000. Also rut requests. Please visit https://eportal.incometax.gov.in website ये अनिवार्य आहे. 31 मार्च 2023 पर्यंत संलग्न न केल्यास, तुम्ही दिलेला पॅन नोंद घ्या की एकदा टीडीएस कापल्यानंतर तो परत दिला जाऊ शकणार नाः त. तुमच्या पॅनच्या आधारबरोबरच्या संलग्नतेची स्थिती तपासण्यासात त. तुमच्या पॅनच्या वाद्याह अधारबरच्या का PAN available TDS @ 20% do 0(10D) non-qualifying policies. 50,000 रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचे उत्पन्नाचे विवरणपत्र (आरओअ लेल्या दराच्या दुप्पट म्हणजे, 10% (वास्तविक दर 5%) लागू होईल. जर पॅन्लक्षात घ्या की टीडीएस केवळ कलम 10 (10 डी) गैर-पात्रता धोरणांवर ल
में मेटलाईफ सह नोंदणीकृत नसेल सार टीडीएस लागू आहे. टीडीएर Section 139AA of the Income Il become inoperative. Failur nce deducted cannot be refui of the linkage of your PAN w कर अधिनियम, 1961 च्या कलम र आपण 31 मार्च 2022 नंतर वि हो पॉलिसीशी संबंधित पेआर (Peportal.incometax.gov.in क् n 206AB of Income Tax Act 19 50,000 or more in the previous or TDS would be refunded nor कायदा 1961 ('ऑक्ट') चे कलम त न भरल्यास स्त्रोतावर जास्त कर र TDS @ 20% वजा केले. टीइ cular Declaration: To be filled आपेतील घोषणाः पॉलिसीयारब ntents of the document have	स दर आयकर कायद्यां नुस् e Tax Act 1961, it is n re to link will also attr nded. Please ensure y ith Aadhaar. 139AA नुसार, 31 मान् लेंक केले तर विलंब शुल्ब उट विनंत्या उपस्थित ला भेट द्या. 961 ('Act') introduced bus year. For Non-RO r TDS certificate issue 206AB 1961 जुलै 20 र कपात (टीडीएस) दरांच डीएस परत केला जाणार d incase policyholder काची स्वाक्षरी अंगठ्याच्य	गर आहेत आणि त्या nandatory to link cact a higher TDS your PAN is linked के 2023 पर्यंत तुमन के 30 जून 2022 पर करण्यापूर्वी तुमच d with effect from l filers, TDS will b d for non-PAN ca 121 पासून लागू कर हो तरतूद केली जाई नाही किंवा नॉन-पॅ 's signatures is in मा ठशाच्या (डावा ब ne *illiterate/verr	r वेळोवेळी केलेल्या सुधारण, your Permanent Accourate. If you link after 31 d with Aadhaar before r मा स्थायी खाते क्रमांक (पॅन् गॅंन 500 रुपये आणि त्यानंत पंन आधारबरोबर संल 1 July 2021 to provide e applicable at twice the ses. Please note that TE ण्यात आले आहे, जेणेकरून प्रकरणांसाठी टीडीएस प्र the form of a thumb ir inor) रुपात किंवा स्थानिव	nt Number (PAN) with your Aa Lst March 2022, late fees INR saising any policy related payo) तुमच्या आधारबरोबर संलग्न करा तर 1,000 रुपये लागू आहे. तसेच प्राप्त केला आहे याची खात्री कर कि माणि के हिंदी हैं के प्राप्त के ला आहे याची खात्री कर कि माणि हैं के हिंदी हैं के प्राप्त के ला माणि के प्राप्त के साणि वर्षात के साणि हैं हैं के जाणार नाही. कृपया कि माणिपत्र दिले जाणार नाही. कृपया कि माणित असल्यास भरने आहे: t who is personally known to r	adhaar by 31 March'23. If not linked by 31 March'23, the PAN pro 500 is applicable till 30 June 2022 and thereafter INR 1,000. Also rut requests. Please visit https://eportal.incometax.gov.in website wi अनिवार्य आहे. 31 मार्च 2023 पर्यंत संलग्न न केल्यास, तुम्ही दिलेला पॅन नोंद घ्या की एकदा टीडीएस कापल्यानंतर तो परत दिला जाऊ शकणार नार त. तुमच्या पॅनच्या आधारबरोबरच्या संलग्नतेची स्थिती तपासण्यासात त. त. तुमच्या पंत्रच्या विवाह कि. त.
में मेटलाईफ सह नोंदणीकृत नसेल सार टीडीएस लागू आहे. टीडीएर Section 139AA of the Income II become inoperative. Failur nce deducted cannot be refui of the linkage of your PAN w तर अधिनियम, 1961 च्या कलम र आपण 31 मार्च 2022 नंतर ि हो पॉलिसीशी संबंधित पेआड (Jeportal.incometax.gov.in हो 206AB of Income Tax Act 19 50,000 or more in the previce or TDS would be refunded nor कायदा 1961 ('ऑक्ट') चे कलम त भरल्यास स्त्रोतावर जास्त कर र TDS @ 20% वजा केले. टीड प्राधेवील घोषणाः पॉलिसीधारब पायेवील घोषणाः पॉलिसीधारब पॉलिसीधारब पॉलिसीधारब पॉलिसीधारब प्राधेवील घोषणाः पॉलिसीधारब प्राधेवील घोषणाः पॉलिसीधारब प्राधेवील घोषणाः	स दर आयकर कायद्यां नुस् e Tax Act 1961, it is n re to link will also attr nded. Please ensure y ith Aadhaar. 139AA नुसार, 31 मा लेंक केले तर विलंब शुल्ब उट विनंत्या उपस्थित ला भेट द्या. 961 ('Act') introduced bus year. For Non-RO r TDS certificate issue 206AB 1961 जुलै 2C र कपात (टीडीएस) दरांच डीएस परत केला जाणार d incase policyholder काची स्वाक्षरी अंगठ्याच्य e been read over to th th's instruction as his	तार आहेत आणि त्या. nandatory to link cact a higher TDS your PAN is linked र्व 2023 पर्यंत तुमच ह 30 जून 2022 पर करण्यापूर्वी तुमच d with effect from l filers, TDS will b d for non-PAN ca 21 पासून लागू कर हो तरतूद केली जाई नाही किंवा नॉन-पॅ 's signatures is in सा ठशाच्या (डावा ड	न बेळोबेळी केलेल्या सुधारण, your Permanent Accourate. If you link after 31 d with Aadhaar before rate स्थायी खाते क्रमांक (पॅन् वैत 500 रुपये आणि त्यानंत पॅन आधारबरोबर संल 1 July 2021 to provide e applicable at twice the ses. Please note that TC ण्यात आले आहे, जेणेकरून ल. नॉन-आरओआय फाईलस्न प्रकरणांसाठी टीडीएस प्र the form of a thumb in inon) रुपात किंवा स्थानिव accular literate applican plicant has affixed his *	nt Number (PAN) with your Aa Lst March 2022, late fees INR 5 aising any policy related payo) तुमच्या आधारबरोबर संलग्न कररे तर 1,000 रुपये लागू आहे. तसेच ग्रंग केला आहे याची खात्री कर for higher tax deducted at soue rate mentioned in the Act i.e DS applicable only on Section 1 कोणत्याही व्यक्तीने मागील वर्षात र्ममागित वर्षात मागपत्र दिले जाणार नाही. कृपया mpression (left thumb) or in a क भाषेत असल्यास भरले आहे: t who is personally known to releft hand thumb impression/si	adhaar by 31 March'23. If not linked by 31 March'23, the PAN pro 500 is applicable till 30 June 2022 and thereafter INR 1,000. Also rut requests. Please visit https://eportal.incometax.gov.in website ये अनिवार्य आहे. 31 मार्च 2023 पर्यंत संलग्न न केल्यास, तुम्ही दिलेला पॅन नोंद घ्या की एकदा टीडीएस कापल्यानंतर तो परत दिला जाऊ शकणार नाः त. तुमच्या पॅनच्या आधारबरोबरच्या संलग्नतेची स्थिती तपासण्यासार त. तुमच्या पॅनच्या त्या अधारबरोबरच्या संलग्नतेची स्थिती तपासण्यासार त. तुमच्या पॅनच्या त्याह्न अधिक रकमेचे उत्पन्नाचे विवरणपत्र (आरओअ लेल्या दराच्या दुप्पट म्हणजे, 10% (वास्तविक दर 5%) लागू होईल. जर पॅन्लक्षात घ्या की टीडीएस केवळ कलम 10 (10 डी) गैर-पात्रता धोरणांवर ल vernacular language: ne and *he has filled up the contents and affixed his signature/I hagignature in vernacular after completely understanding the content
में मेटलाईफ सह नोंदणीकृत नसेल सार टीडीएस लागू आहे. टीडीएर Section 139AA of the Income II become inoperative. Failur nce deducted cannot be refui of the linkage of your PAN w तर अधिनियम, 1961 च्या कलम र आपण 31 मार्च 2022 नंतर ि हों। पॉलिसीशी संबंधित पेआड़ //eportal.incometax.gov.in हो 206AB of Income Tax Act 19 50,000 or more in the previous or TDS would be refunded not कायदा 1961 ('ऑक्ट') चे कलम त म भरल्यास स्त्रोतावर जास्त कर र TDS @ 20% वजा केले. टीड प्राथेता कीयणाः पॉलिसीधारक पाया beclaration: To be filled पाया पाया केले. टीड	स दर आयकर कायद्यं नुस् e Tax Act 1961, it is n re to link will also attr nded. Please ensure y ith Aadhaar. 139AA नुसार, 31 मा लेंक केले तर विलंब शुल्ब उट विनंत्या उपस्थित ला भेट द्या. 961 ('Act') introduced bus year. For Non-RO r TDS certificate issue 206AB 1961 जुलै 20 र कपात (टीडीएस) दरांच डीएस परत केला जाणार d incase policyholder काची स्वासरी अंगठ्याच्य e been read over to th th's instruction as his: iतील साक्षर अर्जदाराला	तार आहेत आणि त्या nandatory to link cact a higher TDS your PAN is linked र्च 2023 पर्यंत तुमच करण्यापूर्वी तुमच d with effect from l filers, TDS will b d for non-PAN ca 021 पासून लागू कर ती तरतूद केली जाई नाही किंवा नॉन-पॅ 's signatures is in an e *illiterate/vern scribe and the ap	r केळोवेळी केलेल्या सुधारण, your Permanent Accourate. If you link after 31 d with Aadhaar before rate स्थायी खाते क्रमांक (पॅन् वैत 500 रुपये आणि त्यानंत पॅन आधारवरोवर संल 1 July 2021 to provide e applicable at twice the ses. Please note that TC ण्यात आले आहे, जेणेकरून ल. नॉन-आरओआय फाईलस् न प्रकरणांसाठी टीडीएस प्र the form of a thumb in the	nt Number (PAN) with your Aa lst March 2022, late fees INR 5 aising any policy related payo) तुमच्या आधारबरोबर संलग्न कररे तर 1,000 रुपये लागू आहे. तसेच ग्रंग केला आहे याची खात्री कर for higher tax deducted at soue rate mentioned in the Act i.e So applicable only on Section 1 कोणत्याही व्यक्तीने मागील वर्षात र्ममाणपत्र दिले जाणार नाही. कृपया mpression (left thumb) or in a क मायेत असल्यास मरले आहे: t who is personally known to r left hand thumb impression/si filer: ओळखतो आणि *त्याने मजवृ	adhaar by 31 March'23. If not linked by 31 March'23, the PAN pro 500 is applicable till 30 June 2022 and thereafter INR 1,000. Also rut requests. Please visit https://eportal.incometax.gov.in website wi अनिवार्य आहे. 31 मार्च 2023 पर्यंत संलग्न न केल्यास, तुम्ही दिलेला पॅन नोंद घ्या की एकदा टीडीएस कापल्यानंतर तो परत दिला जाऊ शकणार नार त. तुमच्या पॅनच्या आधारबरोबरच्या संलग्नतेची स्थिती तपासण्यासात त. त. तुमच्या पंत्रच्या विवाह कि. त.
में मेटलाईफ सह नोंदणीकृत नसेल सार टीडीएस लागू आहे. टीडीएर Section 139AA of the Income II become inoperative. Failur nce deducted cannot be refui of the linkage of your PAN w तर अधिनियम, 1961 च्या कलम र आपण 31 मार्च 2022 नंतर ि हो पॉलिसीशी संबंधित पेआड (Peportal.incometax.gov.in हो 206AB of Income Tax Act 19 50,000 or more in the previous or TDS would be refunded not कायदा 1961 ('ऑक्ट') चे कलम त न भरल्यास स्त्रोतावर जास्त कर र TDS @ 20% वजा केले. टीड प्राथेता कोषणाः पॉलिसीधारक र पाठा हो हो हो हो हो पाठा हो हो हो हो हो पाठा हो हो हो हो हो हो पाठा हो हो हो हो हो हो हो पाठा हो हो हो हो हो हो हो पाठा हो हो हो हो हो हो हो हो पाठा हो हो हो हो हो हो हो हो हो पाठा हो हो हो हो हो हो हो हो हो हो पाठा हो हो हो हो हो हो हो हो हो हो पाठा हो हो पाठा हो	स दर आयकर कायद्यानुस् e Tax Act 1961, it is n re to link will also attr nded. Please ensure y ith Aadhaar. 139AA नुसार, 31 मा लेंक केले तर विलंब शुल्ब उट विनंत्या उपस्थित ला भेट द्या. 961 ('Act') introduced bus year. For Non-RO r TDS certificate issue 206AB 1961 जुलै 20 र कपात (टीडीएस) दरांच डीएस परत केला जाणार d incase policyholder काची स्वासरी अंगठ्याच्या e been read over to th tt's instruction as his i	तार आहेत आणि त्या nandatory to link cact a higher TDS your PAN is linked र्च 2023 पर्यंत तुमच करण्यापूर्वी तुमच d with effect from l filers, TDS will b d for non-PAN ca 021 पासून लागू कर ती तरतूद केली जाई नाही किंवा नॉन-पॅ 's signatures is in an e *illiterate/vern scribe and the ap	r केळोवेळी केलेल्या सुधारण, your Permanent Accourate. If you link after 31 d with Aadhaar before rate स्थायी खाते क्रमांक (पॅन् वैत 500 रुपये आणि त्यानंत पॅन आधारवरोवर संल 1 July 2021 to provide e applicable at twice the ses. Please note that TC ण्यात आले आहे, जेणेकरून ल. नॉन-आरओआय फाईलस् न प्रकरणांसाठी टीडीएस प्र the form of a thumb in the	nt Number (PAN) with your Aa lst March 2022, late fees INR 5 aising any policy related payo) तुमच्या आधारबरोबर संलग्न कररे तर 1,000 रुपये लागू आहे. तसेच ग्रंग केला आहे याची खात्री कर for higher tax deducted at soue rate mentioned in the Act i.e So applicable only on Section 1 कोणत्याही व्यक्तीने मागील वर्षात र्ममाणपत्र दिले जाणार नाही. कृपया mpression (left thumb) or in a क मायेत असल्यास मरले आहे: t who is personally known to r left hand thumb impression/si filer: ओळखतो आणि *त्याने मजवृ	adhaar by 31 March'23. If not linked by 31 March'23, the PAN pro 500 is applicable till 30 June 2022 and thereafter INR 1,000. Also rut requests. Please visit https://eportal.incometax.gov.in website ये अनिवार्य आहे. 31 मार्च 2023 पर्यंत संलग्न न केल्यास, तुम्ही दिलेला पॅन नोंद घ्या की एकदा टीडीएस कापल्यानंतर तो परत दिला जाऊ शकणार ना त. तुमच्या पॅनच्या आधारबरोबरच्या संलग्नतेची स्थिती तपासण्यासात. तुमच्या पंत्रच्या वाहून अधिक रकमेचे उत्पन्नाचे विवरणपत्र (आरओअ लेल्या दराच्या दुप्पट म्हणजे, 10% (वास्तविक दर 5%) लागू होईल. जर पॅन्लक्षात घ्या की टीडीएस केवळ कलम 10 (10 डी) गैर-पात्रता धोरणांवर ल vernacular language: ne and *he has filled up the contents and affixed his signature/I has ignature in vernacular after completely understanding the content क्रिक त्याची स्वाक्षरी केलेली आहे /मी अर्जदाराच्या सूचनेप्रमाणे त्याचा
में मेटलाईफ सह नोंदणीकृत नसेल सार टीडीएस लागू आहे. टीडीएस लागू आहे. टीडीएर हाडीएर हाड	स दर आयकर कायद्यां नुस् e Tax Act 1961, it is no re to link will also attroded. Please ensure you the Adhaar. 139AA नुसार, 31 मार्ग्लेक केले तर विलंब शुल्ब उट विनंत्या उपस्थित ला भेट द्या. 961 ('Act') introducedous year. For Non-RO or TDS certificate issue 206AB 1961 जुलै 20 र कपात (टीडीएस) दरांच डीएस परत केला जाणार dincase policyholder काची स्वाक्षरी अंगठ्याच्य e been read over to that's instruction as his inflie साक्षर अर्जदाराला ने संपूर्ण मजकूर समजुन प्रे able.	तार आहेत आणि त्या nandatory to link cact a higher TDS your PAN is linked र्च 2023 पर्यंत तुमच करण्यापूर्वी तुमच d with effect from l filers, TDS will b d for non-PAN ca 021 पासून लागू कर ती तरतूद केली जाई नाही किंवा नॉन-पॅ 's signatures is in an e *illiterate/vern scribe and the ap	r केळोवेळी केलेल्या सुधारण, your Permanent Accourate. If you link after 31 d with Aadhaar before rate स्थायी खाते क्रमांक (पॅन् वैत 500 रुपये आणि त्यानंत पॅन आधारवरोवर संल 1 July 2021 to provide e applicable at twice the ses. Please note that TC ण्यात आले आहे, जेणेकरून ल. नॉन-आरओआय फाईलस् न प्रकरणांसाठी टीडीएस प्र the form of a thumb in the	nt Number (PAN) with your Aa lst March 2022, late fees INR 5 aising any policy related payo) तुमच्या आधारबरोबर संलग्न कररे तर 1,000 रुपये लागू आहे. तसेच ग्रंग केला आहे याची खात्री कर for higher tax deducted at soue rate mentioned in the Act i.e So applicable only on Section 1 कोणत्याही व्यक्तीने मागील वर्षात र्ममाणपत्र दिले जाणार नाही. कृपया mpression (left thumb) or in a क मायेत असल्यास मरले आहे: t who is personally known to r left hand thumb impression/si filer: ओळखतो आणि *त्याने मजवृ	adhaar by 31 March'23. If not linked by 31 March'23, the PAN pro 500 is applicable till 30 June 2022 and thereafter INR 1,000. Also rut requests. Please visit https://eportal.incometax.gov.in website ये अनिवार्य आहे. 31 मार्च 2023 पर्यंत संलग्न न केल्यास, तुम्ही दिलेला पॅन नोंद घ्या की एकदा टीडीएस कापल्यानंतर तो परत दिला जाऊ शकणार ना त. तुमच्या पॅनच्या आधारबरोबरच्या संलग्नतेची स्थिती तपासण्यासात. तुमच्या पंत्रच्या वाहून अधिक रकमेचे उत्पन्नाचे विवरणपत्र (आरओअ लेल्या दराच्या दुप्पट म्हणजे, 10% (वास्तविक दर 5%) लागू होईल. जर पॅन्लक्षात घ्या की टीडीएस केवळ कलम 10 (10 डी) गैर-पात्रता धोरणांवर ल vernacular language: ne and *he has filled up the contents and affixed his signature/I has ignature in vernacular after completely understanding the content क्रिक त्याची स्वाक्षरी केलेली आहे /मी अर्जदाराच्या सूचनेप्रमाणे त्याचा
में मेंटलाईफ सह नोंदणीकृत नसेल सार टीडीएस लागू आहे. टीडीएस लागू आहे. टीडीएस हांग्यू आहे. टीडीएर Section 139AA of the Income II become inoperative. Failur ice deducted cannot be refui of the linkage of your PAN w र अधिनियम, 1961 च्या कलम र आपण 31 मार्च 2022 नंतर ि हों पॉलिसीशी संबंधित पेआई /eportal.incometax.gov.in का 206AB of Income Tax Act 1950,000 or more in the previor TDS would be refunded nor कायदा 1961 ('ऑक्ट') चे कलम मार्च म भरल्यास स्त्रोतावर जास्त कर र TDS @ 20% वजा केले. टीड प्राथेतील घोषणा पॉलिसीबारक cular Declaration. To be filled पायेतील घोषणा पॉलिसीबारक का प्रकार कर स्वर्म में म भरल्यास स्त्रोतावर जास्त कर र TDS @ 30% वजा केले. टीड प्राथेतील घोषणा पॉलिसीबारक का प्रकार कर स्वर्म में म भरल्यास स्त्रोतावर जास्त कर पायेतील घोषणा पॉलिसीबारक का प्रकार केले. टीड प्राथेतील घोषणा प्रवित्री हो स्वर्म स्त्रोतावर आहेत अर्जदाराने का प्रवास का	स दर आयकर कायद्यां नुस् e Tax Act 1961, it is no re to link will also attroded. Please ensure you the Adhaar. 139AA नुसार, 31 मार्ग्लेक केले तर विलंब शुल्ब उट विनंत्या उपस्थित ला भेट द्या. 961 ('Act') introducedous year. For Non-RO or TDS certificate issue 206AB 1961 जुलै 20 र कपात (टीडीएस) दरांच डीएस परत केला जाणार dincase policyholder काची स्वाक्षरी अंगठ्याच्य e been read over to that's instruction as his inflie साक्षर अर्जदाराला ने संपूर्ण मजकूर समजुन प्रे able.	तार आहेत आणि त्या. nandatory to link cact a higher TDS your PAN is linked र्व 2023 पर्यंत तुमच क 30 जून 2022 पर्यं करण्यापूर्वी तुमच d with effect from l filers, TDS will b d for non-PAN ca b)21 पासून लागू कर ती तरतूद केली जाई नाही किंवा नॉन-पॅ 's signatures is in an ठशाच्या (डावा ड ne *illiterate/verr scribe and the ap	r केळोवेळी केलेल्या सुधारण, your Permanent Accourate. If you link after 31 d with Aadhaar before rate स्थायी खाते क्रमांक (पॅन् वैत 500 रुपये आणि त्यानंत पॅन आधारवरोवर संल 1 July 2021 to provide e applicable at twice the ses. Please note that TC ण्यात आले आहे, जेणेकरून ल. नॉन-आरओआय फाईलस् न प्रकरणांसाठी टीडीएस प्र the form of a thumb in the	nt Number (PAN) with your Aa Lst March 2022, late fees INR 5 aising any policy related payo) तुमच्या आधारबरोबर संलग्न कररे तर 1,000 रुपये लागू आहे. तसेच ग्र केला आहे याची खात्री कर for higher tax deducted at soue rate mentioned in the Act i.e So applicable only on Section 1 कोणत्याही व्यक्तीने मागील वर्षात र्मसाठी, टीडीएस कायद्यात नमूद के माणपत्र दिले जाणार नाही. कृपया mpression (left thumb) or in a क भाषेत असल्यास भरने आहे: t who is personally known to r left hand thumb impression/si तिशः ओळखतो आणि *त्याने मजवृ तताच्या अंगठ्याचा छाप* मारलेला	adhaar by 31 March'23. If not linked by 31 March'23, the PAN pro 500 is applicable till 30 June 2022 and thereafter INR 1,000. Also rut requests. Please visit https://eportal.incometax.gov.in website ये अनिवार्य आहे. 31 मार्च 2023 पर्यंत संलग्न न केल्यास, तुम्ही दिलेला पॅन नोंद घ्या की एकदा टीडीएस कापल्यानंतर तो परत दिला जाऊ शकणार ना त. तुमच्या पॅनच्या आधारबरोबरच्या संलग्नतेची स्थिती तपासण्यासात. तुमच्या पंत्रच्या वाहून अधिक रकमेचे उत्पन्नाचे विवरणपत्र (आरओअ लेल्या दराच्या दुप्पट म्हणजे, 10% (वास्तविक दर 5%) लागू होईल. जर पॅन्लक्षात घ्या की टीडीएस केवळ कलम 10 (10 डी) गैर-पात्रता धोरणांवर ल vernacular language: ne and *he has filled up the contents and affixed his signature/I has ignature in vernacular after completely understanding the content क्रिक त्याची स्वाक्षरी केलेली आहे /मी अर्जदाराच्या सूचनेप्रमाणे त्याचा

Request received from: यांच्याकडून विनंती प्राप्त झाली:	□ Customer ग्राहक	Customer Represen ग्राहकाचा प्रतिनिधी	tative	☐ Bank बँक	□ Courie कुरीय•					
Form Received By:	Employee Name:		Employee ID:			Employee Signatu				
<u>यांनी फॉर्म प्राप्त केला:</u>	कर्मचऱ्याचे नाव:		कर्मचाऱ्याची आयड	गे:		कर्मचाऱ्याची सही: .				
Request Received date at Bran ग्राखेला विनंती प्राप्त झाल्याची तार्र			Request receive शाखेला विनंती प्रा					Branch Stamp शाखेचा स्टॅप	,	
	} √		ACKNOWLEDGE	MENT-SLIP						
Received a request for		against F	ACKNOWLEDGI <u>पोच-पा</u> Policy No	:MENT-SLIP वती			ē			
Received a request for ॉलिसी क्र. साठी		against F ची विनंती	ACKNOWLEDGI पोच-पा Policy No । प्राप्त झाली	:MENT-SLIP वती			<u> </u>			
teceived a request for गॅलिसी क्र. साठी solution No		against F ची विनंती _ Containi	ACKNOWLEDGI पोच-पा Policy No । प्राप्त झाली ng Policy No's	:MENT-SLIP वती			<u></u>			
Received a request for ॉलिसी क्र. साठी Solution No गोल्यूशन क्रमांक		against F ची विनंती Containi समाविष्ट	ACKNOWLEDGI पोच-पा Policy No । प्राप्त झाली	EMENT-SLIP वती					Branch Stamp	
Received a request for गॅलिसी क्र. साठी Solution No गोल्यूशन क्रमांक On		against F ची विनंती Containi समाविष्ट at	ACKNOWLEDGI पोच-पा Policy No । प्राप्त झाली ng Policy No's	:MENT-SLIP वती						
Received a request for गॉलिसी क. साठी Solution No प्रोल्यूशन क्रमांक On बालू Received By: Employee Code		against F ची विनंती Containi समाविष्ट at तारखेला सकाळी/दुपारी	ACKNOWLEDGI पोच-पा Policy No प्राप्त झाली ng Policy No's _ पॉलिसीचे क्र.	EMENT-SLIP वती	am/pm बाजता				Branch Stamp	
Received a request for गॉलिसी क्र. साठी Solution No गोल्यूशन क्रमांक On		against F ची विनंती Containi समाविष्ट at तारखेला सकाळी/दुपारी	ACKNOWLEDGI पोच-पाः 'olicy No ' प्राप्त झाली ng Policy No's पॉलिसीचे क्र.	EMENT-SLIP वती	am/pm बाजता				Branch Stamp	

PNB MetLife India Insurance Company Limited
Registered office: Unit No. 701, 702 & 703, 7th Floor, West Wing, Raheja Towers, 26/27 M G Road, Bangalore -560001, Karnataka. IRDA of India Registration number 117.
CI No. U66010KA2001PLC028883, call us Toll-free at 1-800-425-6969, Website: www.pnbmetlife.com, Email: indiaservice@pnbmetlife.co.in or write to us at 1st Floor,
Techniplex -1, Techniplex Complex, Off Veer Savarkar Flyover, Gurgaon (West), Mumbai – 400062. Phone: +91-22-41790000, Fax: +91-22-41790203

पीएनबी मेटलाईफ इंडिया विमा कंपनी मर्यादित

नोंदणीकृत कार्यालय: युनिट क्र. 701, 702 आणि 703, सातवा मजला, पश्चिम विंग, रहेजा टॉवर्स, 26/27 एमजी रोड, बंगलोर – 560001, कर्नाटक. भारताचे भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण नोंडणी क्रमांक 117, सीआय क. U66010KA2001PLC028883, आम्हाला कॉल करा टोल मुक्त 1-800-425-6969, वेबसाईटः www.pnbmetlife.com, ईमेल: indiaservice@pnbmetlife.co.in किंवा आम्हाला येथे लिहा. पहिला मजला, टेक्रिप्लेक्स-1, टेक्रिप्लेक्स कॉम्प्लेक्स, वीर सावरकर उड्डाणपुलामगे, गोरेगाव (पश्चिम), सुंबई – 400062, दूरध्वनी : +91-22-41790000, फॅक्स: +91-22-41790203